

मुख्याध्यापक व उप मुख्याध्यापक पदावरील
पदोन्नतीस यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ
शालेय व्यवस्थापन पदाविका शिक्षणक्रम राज्यातील
मान्यताप्राप्त खाजगी शाळातील अर्हताप्राप्त
शिक्षकांना लागू करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन,
ग्राम विकास व जलसंधारण विभाग
शासन निर्णय क्र.डब्ल्यूपीटी ३५०७/प्र.क्र.०५/आस्था-१०.
मंत्रालय,मुंबई-३२, दिनांक - १ फेब्रुवारी,२००८.

वाचा :- शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रिडा विभाग क्र.एसएसएन २६९८/११७९२/(१४०/९८)
माशि-२,दिनांक १३ जून,२००५.

शासन निर्णय

संदर्भाधीन शालेय शिक्षण विभागाच्या दिनांक १३ जून,२००५ च्या शासन निर्णयान्वये, शिक्षणाच्या सार्वत्रिकरणा बरोबरच शिक्षणाचा गुणात्मक दर्जा उंचावणे या दृष्टीकोनातून राज्यातील मान्यताप्राप्त प्राथमिक,माध्यमिक,उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यायालयातील उप मुख्याध्यापक व मुख्याध्यापकांना त्यांची जबाबदारी अधिक चांगल्या रितीने पार पाडण्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाने तयार केलेला व त्यांच्या मार्फतच पत्राद्वारे राबविण्यात येणारा एक वर्षाचा शालेय व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रम पूर्ण करणे बंधनकारक करण्यांत येत आहे असा निर्णय घेण्यात आला आहे. तो जिल्हा परिषदेला लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

२. त्यानुसार उपरोक्त निर्णय महाराष्ट्र जिल्हा परिषद अधिनियम १९६१ मधील कलम २४८ अन्वये योग्य त्या फेरफारासह सर्व जिल्हा परिषदांना/जिल्हा परिषदांतील प्राथमिक,माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यायालयांना लागू करण्यांत येत आहे.

३. याबाबत सेवाप्रवेश नियमात यथावकाश दुरुस्ती करण्यात येत आहे. तोपर्यंत जिल्हा परिषदांनी सदर शासन निर्णयाप्रमाणे अंमलबजावणी करावी.

हे परिपत्रक संगणक संकेतांक २००८०१३१३२९४३००१ अन्वये शासनाच्या वेबसाईटवर www.maharashtra.gov.in वर उपलब्ध करून देण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

सही/-

(मोहम्मद हुसेन मुजावर)
अवर सचिव,महाराष्ट्र शासन.

प्रति,
सचिव,शालेय शिक्षण व क्रिडा विभाग (माशि-२) मंत्रालय,मुंबई-३२.
शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक),महाराष्ट्र राज्य,पुणे.
शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य,पुणे.
सर्व विभागीय आयुक्त,
सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद
शिक्षणाधिकारी,सर्व जिल्हा परिषदा